

WHITE ORGANIC RETAIL LIMITED

(FORMERLY WHITE ORGANIC RETAIL PRIVATE LIMITED / SAPNA INFRAVENTURE PRIVATE LIMITED)
312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA
Tel: +91,22,25011983 | Fax: +91,22,25011984 | Web: whiteorganics.co.in
Email: info@whiteorganics.co.in | CIN: L01100MH2011PLC225123

17th August, 2021

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 542667

SUB: Submission of Published Quarterly Standalone & Consolidated Un-Audited Financial Results of the Company for Quarter Ended June 30, 2021.

Dear Sir,

Please find enclosed herewith certified copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshwadeep (Marathi) edition dated August 16, 2021 & August 17, 2021 respectively, in respect of publication of Standalone & Consolidated Un-audited Financial Results for Quarter ended June 30, 2021, in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully For White Organic Retail Limited

RUPANI Digitally signed by RUPANI DARSHAK M Date: 2021.08.17 17:16:39 +05'30'

Darshak Rupani Managing Director (DIN: 03121939)

FINANCIAL EXPRESS

BANAS FINANCE LIMITED

Address: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp.Infinity Mall, Andheri (West), Mumbai-400053

Email id: banasfin@gmail.com, website: www.banasfinance.com (Extract of Standalone & Consolidated Audited Financial Result for the Quarter ended 30th June, 2021)

	Particulars		Standalor	10	Consolidated			
		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended	
SL No.		30th June, 2021 Unaudited	30th June, 2020 Unaudited	31st March, 2021 Audited	30th June, 2021 Unaudited	30th June, 2020 Unaudited	31st March, 2021 Audited	
1	Total income from operations	293.11	376.18	1,446.99	293.11	376.18	1,446.99	
2	Total Expenses	-28.21	432.27	492.35	-28.21	432.27	492.35	
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	321,32	-56.09	954.64	321.32	-56.09	954.64	
4	Net Profit' (Loss) before tax after exceptional items	321.32	-56.09	954.64	321.32	-56.09	954.64	
5	Net Profit' (Loss) after Tax and Exceptional Items	321.32	-56.09	1121.76	321.32	-56.09	1121.76	
6	Total Comprehensive Income	321.32	-56.09	1121.76	332.68	-56.09	1165.91	
7	Paid-up Equity Share Capital	2,564.87	1137.6	2564.87	2564.87	1137.6	2564.87	
8	Earning Per Share Basic	1.25	-0.49	4,4	1.25	-0.49	4.4	
	Diluted	1.25	-0.49	4.4	1.25	-0.49	4.4	

This Result and Limited Review Report is available on company website www.banasfinance.com in as well as BSE website www.bseindia.com FOR BANAS FINANCE LIMITED

SD/-GIRRAJ KISHOR AGRAWAL Director DIN:0290959

India

Place: Mumbai

Date: 14.08.2021

EXPORT-IMPORT BANK OF INDIA

Exim Centre One Building, Floor No. 21, World Trade Centre Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

INVITATION TO PARTICIPATE IN THE APPOINTMENT PROCESS OF INTERIM RESOLUTION PROFESSIONAL (IRP)

India Exim Bank intends to appoint Interim Resolution Professional under the Insolvency and Bankruptcy Code (IBC), 2016 for initiation of Corporate Insolvency Resolution Process against the Corporate Guarantor who is into Power Sector and is having its registered office at Mumbai. Insolvency Professionals registered with Insolvency and Bankruptcy Board of India (IBBI) and empaneled with at least one Public Sector Bank are requested to submit their Expression of Interest to participate in the appointment process.

For further details please visit our website www.eximbankindia.in (under tender & notices section)

Place: Mumbai Date: 16-08-2021 General Manager (Special Situations Group)

GARODIA CHEMICALS LIMITED

Regd Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077 Email ID: gclshares@gmail.com Website: http://www.gchem.org/ CIN NO.: L99999MH1993PLC070321

INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020 , General Circula

No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January 2021 issued by Ministry of Corporate Affairs, the Annual General Meeting ('AGM') of the members of Garodia Chemicals Limited will be held on Friday, September 17, 2021 at 11:00 A.M through video conferencing facility without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of The AGM Notice will also be available on the website of the Bombay Stock Exchange

at www.bseindia.com. No hard copies of the notice will be made available to the Members.

Manner to register/update email addresses: Members who have not registered their e-mail address with the Company or their

manner For Physical Shareholders Send Scanned copy of the following documents by email to

Depository Participant are requested to register their e-mail address in the following

divya.tiwari@linkintime.co.in keeping cc to: gclshares@gmail.com

 A signed request letter mentioning your name, folio number and complete address Self-attested scanned copy of the PAN Card, and Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving

Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company

For Electronic Shareholders

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register, update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice. This newspaper intimation will also be available on the on the website of BSE Limited at www.bseindia.com

For and on behalf of Garodia Chemicals Limited

Place: Mumbai Date: August 16, 2021

Whole time Director DIN: 01250816

Mahesh Garodia

FOR Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015 Landline No.:

Not Annualised

Place: Dombivali, Thane

Date: August 15, 2021

financialexp.epap.in

67440215

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(Formerly known as White Diamond Industries Limited) Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India. CIN: L01100MH1990PLC055860

Extract of Standalone Extract of Consolidated

By and on behalf of the Board of Directors

For White Organic Agro Limited

	Audited Fina for the Qua June 3	incial Results arter ended 0, 2021	Audited Financial Resu for the Quarter ended June 30, 2021	
	(Rs. In Lacs	except EPS)	(Rs. In Lacs	except EPS)
	June 30, 2021	June 30, 2020	June 30, 2021	June 30, 2020
Particulars	Current Quarter ended / Year to date figures	Previous Year corresponding Quarter	Current Quarter ended / Year to date figures	Previous Year corresponding Quarter
ALEMSTERS AND AND APPROXISE	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	1896.44	1584.47	2482.68	1838.44
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Net Profit / (Loss) for the period after tax	182.67	111.16	222.34	144.84
(after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	182,67	111.16	204.49	129.68
and Other Comprehensive Income (after tax)] *		U.S. 9	15597	600000
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	3500	3500	3500	3500.00
shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)		•	Sa.	**
Basic:	0.52	0.32	0.58	0.37
Diluted:	0.52	0.32	0.58	0.37
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	, A. C.	6377.40	1, 1000	30000
Basic:	0.52	0.32	0.58	0.37
Diluted:	0.52	0.32	0.58	0.37

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. www.bseindia.com and on the website of the Company: http://whiteorganicagro.com/

Darshak Rupani - Managing Director 13" August, 2021 DIN: 03121939 WHITE ORGANIC RETAIL LIMITED

(Formerly known as White ORGANIC RETAIL PRIVATE Limited) Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India CIN: L67190MH1999PTC118368

	Audited Fina for the Qua	Standalone incial Results arter ended i0, 2021	Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 (Rs. In Lacs except EPS)			
	(Rs. In Lacs	except EPS)				
	June 30, 2021	June 30, 2020	June 30, 2021	June 30, 2020		
Particulars Total income from operations (net)	Current Quarter ended / Year to date figures	Previous Year corresponding Quarter	Current Quarter ended / Year to date figures	Previous Year corresponding Quarter		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	ncial Results arter ended 0, 2021 except EPS) June 30, 2020 Previous Year corresponding
Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Net Profit / (Loss) for the period after tax	586.24 39.67	246.71 31	586.24 39.67	1 A ST 1 T 1 T 1 T 1 T 1 T 1 T 1 T 1 T 1 T		
(after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	39.67	31	39.67	0.00		
and Other Comprehensive Income (after tax)] *	25					
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	1090.8	1090.8	1090.8	0.00		
shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	(3)	*	23	2		
Basic:	0.36	0.28	0.36	0.00		
Diluted:	0.36	0.28	0.36	0.00		
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)		2,402,500		3322743		
Basic:	0.36	0.28	0.36	0.00		
Diluted:	0.36	0.28	0.36	0.00		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. www.bseindia.com and on the website of the Company: http://whiteorganicagro.com/

> By and on behalf of the Board of Directors For White Organic Retail Limited

Darshak Rupani - Managing Director 13" August, 2021 DIN: 03121939

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency

Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF VIJAY GROUP REALTY LLP

RELEVANT PARTICULARS

٠	-	Name of corporate debtor	Vijay Group Realty LLP
ľ			parties and the second second
ľ	2	Date of incorporation of corporate debtor	11/09/2013
	3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	RoC-Mumbai
	4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No.of corporate debtor	AAB-7602
	5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	205, Marine Chambers, 2nd Floor 43 New Marine Lines, Churchgate Mumba Mumbai City MH 400020
	6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	04/08/2021 (Date of receipt of Order 13/08/2021 by Interim Resolution Professional).
	7	Estimated date of closure of insolvency resolution process	09/02/2022
	8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	
١	9	Address and e-mail of the interim	413, Autumn Grove, Lokhandwala

resolution professional, as registered with Kandivali East, Mumbai-400101 Email:anish@csanishgupta.com 10 Address and e-mail to be used for 413. Autumn Grove, Lokhandwala, correspondence with the interim resolution Kandivali East. Mumbai-400101 Mobile No: 9821099720 professional

Email:agirp07@gmail.com 27/08/2021 (i.e.14days from the date of 11 Last date for submission of claims receipt of order to the Interim Resolution Professional.)

12 Classes of creditors, if any, under clause To be ascertained (b) of sub-section (6A) of section 21 ascertained by the interim resolution professional

13 Names of Insolvency Professionals Tobe ascertained identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)

for applicable form Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the M/s Vijay Group Realty LLP on 04/08/2021 order received on 13th August, 2021

http://www.ibbi.gov.in/downloadform.htm

As in 10 above. Please refer Note no. 1

The creditors of Vijay Group Realty LLP are hereby called upon to submit their claims with proof on or before 27/08/2021 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class [specify class] in Form

CA-Not applicable. Note 1:-Form B - for claims by Operational Creditors except Workmen and Employees. Form C-for claims by Financial Creditors

Form CA - Claim from Financial Creditors in a class Form D-for claims by workmen and Employees.

14 (a) Relevant Forms and

are available at:

(b) Details of authorized representatives

Form E-for claims by Authorized Representatives of Workmen and Employees

Form F-for claims by Creditors other than Financial Creditors and Operational Creditors Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 16/08/2021 Interim Resolution Professional Place: Mumbai

VISHVPRABHA VENTURES LIMITED (Formerly known as Vishvprabha Trading Ltd.)

Regd. Office: Ground Floor, Avighna Heights, Survey No.45-4B, Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivili (East), Thane - 421201. CIN: L51900MH1985PLC034965 Website: www.vishvprabhaventures.com and Email: cosec@vishvprabhaventures.com

Extract of standalone & Consolidated audited financial results for the guarter ended June 30, 2021 Standalone Consolidated Quarter ended Year Ended Quarter ended Year Ended **Particulars** 31-03-2021 Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Audited Total Income from operations (Net) 3,132 2,769 1,280 8,044 3,132 2,747 9,191 1,340 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exeptional and / or Extraordinary items) 385 580 (222 358 547 576 Net Profit / (Loss) for the period before Tax (after 385 576 580 (222)612 358 547 (222)Exeptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after 358 628 Exeptional and / or Extraordinary items) 385 633 (222)665 (222)Total comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)] 633 (222)665 360 606 (222)626 Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each) 2,450 2.450 2.450 2.450 2,450 2.450 2.450 2,450 Reserves & Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Earning per share* (before extraordinery items) (Face Value of Rs. 10/- each) (a) Basic (b) Diluted 2.56 2.72

NOTES: The above is an extract of the detailed formate of the unaudited financial results for the guarter ended June 30, 2021 filed with the Bombay Stock Exchanges Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formate of the Standalone & Consolidated unaudited financial results for the quarter ended June 30, 2021 are available on the BSE website www.bseindia.com and on the website of the Company's as at www.vishvprabhaventures.com

2.59

1.57

The company has prepared these standalone and consolidated financials results in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under section 133 of the Companies Act, 2013. 3. The above finaicial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 14, 2021

The statutory auditors have issued unmodified openion on the standalone & consolidated financials statements of the company for the quarter and year to date The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the period ended

June 30, 2021 By order of the Board of Directors

For Vishvprabha Ventures Limited (Formerly known as Vishvprabha Trading Ltd.) Mitesh Thakkar **Managing Director**

2.47

2.56

(DIN 06480213)

Bang Overseas Limited CIN: L51900MH1992PLC067013

Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. Tel No.: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email Id: cs@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June 2021 Rs. in Lacs (Except for per share data

Quarter Ended Year Ended Standalone Consolidated Standalone Consolidated **Particulars** 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.2021 31.03.2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Audited 178.40 2.713.29 1.345.08 2.708.18 1,443,85 178.40 6.242.53 6.174.08 Total income from Operations Net Profit / (Loss) before Tax 108.31 (10.97)76.53 93.58 95.02 (18.98)118.39 84.03 (Before Exceptional and Extraordinary Items) Net Profit / (Loss) before Tax (After Exceptional and Extraordinary Items) 95.02 108.31 (18.98)118.39 84.03 (10.97)76.53 93.58 Net Profit / (Loss) after Tax (After Exceptional and Extraordinary Items) 97.50 (107.26)117.14 101.88 (102.56)124.51 139.78 121.81 Other Comprehensive Income 2.81 2.81 2.81 Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after 127.32 142.59 Tax and other comperhensive income after Tax) 97.50 124.62 (107.26)104.68 (102.56)117.14 1,356.00 Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share) 1,356.00 1,356.00 1,356.00 1,356.00 1,356.00 1.356.00 1,356.00 Reserves (Excluding Revalution Reserves as per Balance Sheet of previous Year) 6,857.74 7,812.76 Earnings Per Share (of 10 each) (in Rs.) (a) Basic 0.90 (0.79)0.72 0.86 0.75 (0.76)0.92 1.03

(b) Diluted Notes:

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 14th August 2021 2) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act,

0.72

2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3) The above is an extract of the detailed format of Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com www.bseindia.com and on the Company's website www.banggroup.com

0.90

(0.79)

0.86

For Bang Overseas Limited **Brijgopal Bang**

(Rs. in Lakhs, except per share data)

Chairman & Managing Director

(DIN: 00112203)

0.92

1.03

(0.76)

0.75

Place: Mumbai Date: 14th August 2021

INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD.

CIN: L45200MH2002PLC136779

Registered Office: B1-406, boomerang, Chandivali Farm Road, Near Chandivali Studio, Andheri East, Mumbai - 400072. Ph: +91-022 67412222 Email: investorrelations@mepinfra.com Website: www.mepinfra.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED 30TH JUNE 2021

Quarter Quarter Quarter Year to date Ended Ended Ended Figures for 30 June 2021 31 March 30 June 2020 the Year **Particulars** (Unaudited) 2021 (Unaudited) Ended 31 (Audited) 29,517.19 28,762.54 23,725.80

March 2021 (Audited) Total income from operations 1,28,923.32 Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 2,482.12 111.64 (3,877.03)3,489.40 Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items) 2,384.89 (6,811.55)(3,877.03)(3,433.79)Net Profit / (Loss) for the period after tax (after Excetional and / or Extraordinary items) 272.8 (8,536.26)(818.79)(7,677.78)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 266.78 (8,531.46)(824.94)(7,688.38)Equity Share Capital 18,344,61 18.344.61 18.344.61 18,344,61 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited (7,886.68)Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) (not annualised for quarters and nine months ended) Basic: (4.65)(0.45)(4.19)0.15 (4.65)(0.45)(4.19)Diluted:

Note:

No.

Sd/-

Anish Gupta

The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.mepinfra.com.

2. The above Unaudited Quarterly Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2021. The limited review of Unaudited Quarterly Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 has been carried out by the Statutory Auditors of the Company.

The Unaudited Quarterly Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

4. Key number of Standalone Unaudited Quarterly Financial Results

Particulars	Quarter Ended 30 June 2021 (Unaudited)	Quarter Ended 31 March 2021 (Audited)	Quarter Ended 30 June 2020 (Unaudited)	Year to date Figures for the Year Ended 31 March 2021 (Audited)
Total income from operations	9,338.12	12,815.53	4,983.51	39,170.49
Profit / (Loss) before tax	(887.18)	(13,178.05)	(3,474.31)	(22,372.95)
Profit / (Loss) after tax before Other Comprehensive Income	(1,069.47)	(13,122.64)	(3,433.31)	(22,209.20)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,074.58)	(13,139.77)	(3,434.41)	(22,229.63)

For and on behalf of Board of Directors of MEP INFRASTRUCTURE DEVELOPERS LIMITED

Jayant D. Mhaiskar **Chairman & Managing Director** DIN: 00716351

RUPANI

Place : Mumbai

Date: 14th August, 2021

Digitally signed by **RUPANI DARSHAK M** Date: 2021.08.17

17:17:59 +05'30'







2.72

1.47

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. OBEAD

JAFFAR SHAIKH, Bana Sukha Building. Room No. 17, National Library Road, Bandra Mrs. HARJEET KAUR SANJAY DHIR and KUNAL SURJIT DHIR. ADD: 22, Sunshine Co-op, HSG. Society PROPOSED 1 st. Floor Room No. 20, National Library Road, Bandra West Mumbai - 400050. Any person/s having any claim in respect of above referre premises by way of purchase, exchange mortgage, charge, gift, trust, inheritance possession, lease, lieu or otherwise owsoever is hereby requested to give notice of the same in writing to the undersigned o 8169976736 within 14 days of publication of this notice, failing which purchase will be completed without reference to the claims of such person/s and the same, if any, will deemed to have been waived and/or

Date: 17-08-2021/ Place: Mumbai Sd/-**OBEAD JAFFAR SHAIKH** 8169976736

PUBLIC NOTICE

SHRI NITIN SURENDRALAL SHAF Member/ Owner of Flat No. B-29 & 30 OM GORDHAN BAUG CO.OP. HSG SOC. LTD., JAMBLI GALI, S. V ROAD, BORIVALI (WEST), MUMBAI 400092. Holding Share Certificate No 27 & 28, Distinctive Nos. 131 to 135 and 136 to140 respectively & was Expired on Dated 06/04/2021, withou making Nomination for the same. The Legal Heirs has applied to the societ about transfer of the said Shares/ Fla on own name. If anyone is having any claim/ objection should contact/ write to the Society Secretary within 15 days thereafter no claim will b considered & the society will procee for the transfer.

For OM GORDHAN BAUG CO.OP. HSG. SOC. LTD Sd/- Hon. Secreta Date: 17/08/202 Place: Mumba

PUBLIC NOTICE

This is to notify that Mr. Shailesh Satchidanand Jeet is applying for transfer of tenancy of "2nd floor, Flat No.1, Kshatraikya, Anant Patil Marg, Dadar (West), Mumbai 400028" owned by Kshatriya Union Club as the only son & legal heir of Deceased tenant namely Late Satchidanand Krishnarao Jeet. If anyone has interest by way of inheritance or otherwise in the said tenament should notify me with supporting documents within 14 days failing which the room would be proceeded for said transfer.

Dated 17/08/2021

Shailesh Satchidanand Jeet 201, Kshatraikya, Anant Patil Road Off. Gokhale Road North. Dadar (W), Mumbai - 400 028.

जाहीर लोटीस

यादारे कळविण्यात बेते कि. कै. ब्रिमराव रामचंद जायव राहणार,नवजीवन रहिवाशी संघ डिमेल्लो कंपाउंड वाकोला ब्रिज सांताकुडा पूर्व मुंबई ४४ हे निवृत्त निमशासकीय कर्मचारी दिनांव

१) सुनिता भित्रराव जाधव - वय ४९ -पत्नी २)हर्षत भिमरावजाधव -वय २२ -मुलगा ३) अक्षय भिमराव जाधव - वय २ ९ - मुलगा उक्त नमूद वास्यांना उक्त नमूद मृत व्यक्ती प्रशात त्यांच्या निवृत्त वेतन / बैंक ठेवी / प्रॉव्डिडंड फंड, वारस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला

त्या अनुषंगाने कुणा न्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंघेरी यांचे कार्यालय, दादा शार्ड नौरोजी रोड, आंधेरी (प) मुंबर्ड ४०००५८ यांच्याकडे लेखी पुरान्यासह नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा, अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजन निर्णय घेण्यात

अर्जदार सुनिता श्रिमराव जाधव नवजीवन रहिवाशी संघ डिमेल्लो कंपाउंड वाकोला ब्रिज सांताकुडा पूर्व मुंबई ४४

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that ate Mrs. Ramaben B. Yadav, member of th remkiran Shantinagar Co-operative Housing ociety Ltd., owner of flat No. A-7/104, Sector-2 hanti Nagar, Mira Road (East), Dist-Thane - 401 107, and holder of share Certificate No. 08, died ntestate on 02/01/2020 by Nominating anshnarayan Yadav, Rakesh Kumar Yadav 8 ajesh Kumar Yadav. Rakesh Kumar Yadav is laiming Transfer of shares and interest in the apital | Property of the society belonging to the eceased in his name being nominee, soo, next kin, surviving legal heir and successor of the deceased with no objection of other nominees nd other legal heir Mr. Banshnarayan Yada Mr. Rajesh Kumar Yadav & Seema Yadav Claims and objections are hereby invited from the ther legal beirs and successors of the decease any for the transfer of shares and interest in the apital / Property by the Society belonging to the eceased.The claimants/ Objectors may infor o undersigned within Period of 15 days from the ublication of this notice falling which the ociety will Transfer the shares and interests in the capital / Property of the society belonging to the deceased and thereafter any claim o bjection will not be considered.

K. R. Tiwari (Advocate), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Ramadevi B. Yadav, member of the Javbharat Shantinagar Co-operative Housin ociety Ltd., owner of Shop No. 11, Building No. A 9/10, Sector-4, Shanti Nagar, Mira Road (East) Dist-Thane 401 107, and holder of share Certificate No. 47, died intestate on 02/01/2020 by Nominating Rakesh Kumar Yadav, Rajesh Kumar Yadav & Seema Yadav. Rakesh Kumar dav, Rajesh Kumar Yadav & Seema Yadav are Claiming Transfer of shares and interest in the apital / Property of the society belonging to the eceased in their name being nominees, next kins surviving legal heir and successor of the ceased with no objection of another legal hei Mr. Banshnarayan Yadav.Claims and objections are hereby invited from the other legal eirs and successors of the deceased if any fo he transfer of shares and interest in the capital Property by the Society belonging to the eceased.The claimants/ Objectors may inform o undersigned within Period of 15 days from the publication of this notice falling which the ociety will Transfer the shares and interest in the apital / Property of the society belonging to the eceased and thereafter any claim or objection

K. R. Tiwari (Advocate), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107.

तपशिल

रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर

गलवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित

त्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(क. १०/–प्रत्येकी)

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)(रू.१०/-प्रत्येकी)

ग्फा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)°

ागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

93.06.2029

कार्यचलनातून एकूष उत्पन्न

मूळ व सौमिकत

आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)

आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)

आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक नाव

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक वाव

करानंतर कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा)(अपवादात्मक वाव

कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप

मागील वर्षांच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

नफा/(तोटा) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))

समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)

ञ्रानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)

व्हाईट ऑरगॅनिक ॲम्रो लिमिटेड

(पूर्वीची व्हाईट डायमंड इंडस्ट्रिज लिमिटेड)

नॉद. कार्या.: ३१२ए, कैलास प्लाझा, बल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, भास्त. **सीआयएन: एल०१००एमएच१९९०पीएलसी०५५८६०**

30.0६.२०२१ रोजी संपलेल्या

तिमाहीकरीता एकमेव लेखापरिक्षीत

वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाख ईपीएस व्यतिरिक्त)

30.06.2029 30.06.2020

संपलेली चालु मागील वर्षात

अलेखापरिक्षित

3400

0.37

0.33

0.37

संपलेली तिमाही

लेखापरिक्षित

638.83

30.06

69.97

(\$8.5)

3250.00

30.04.2020

1984.28

131.48

86.38

3220.00

संचालक मंडळाच्या वतीने व करिता स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड

लेखापरिक्षि

30.04.2028 39.03.2029

अलेखापरिक्षित

१२५४,१४

₹0₹.58

202.58

388.84

₹₹0.00

तिमाही/वर्ष ते संपलेली

3400

0.42

0.42

0.43

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्वलीजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कषि सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षिच संपूर्ण नमुना स्टॉक

क्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://www.whiteorganicagro.com/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. ए-३५७, रोड क्र. २६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट,

एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र. दूर.क्र.:०२२-२५८३३२०५,

(सीआयएन: एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२)

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्बये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी

. बरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३.०८.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

कंपनीच्या www.scandent.in केतसाईटक आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bscindia.com केवसाईटक उपलब्ध आहे.

संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना

PUBLIC NOTICE

Sahah Firez Khan nee Veena Kondiran Satpute D/o Late Shri Kondiram Namde Satpute residing at address : A Block Municipal Building 2nd Floor Room No.13 Ist Kamatipura Lane West Bapty Road Mumba 400008, hereby, wish to Transfer the Tenano Rights in My Name.

Any Person having any Claim, Right o Objection to the above Transfer may please submit in writing to me at the above address o Contact the Estate Officer E Ward MCGM Byculla west respectively within 15 days o publication of this notice.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that, Late Shri. Nicholas A. Dsouza was a Bonafide Member of Sebestian Apartment C.H.S. Ltd., having address at Kevani Pada, S.V. Road, Jogeshwari (W), Mumbai-400102, holding 100% share of Flat No. 405, 4" Floor, A-Wing, in the building of the society, he died on 23/11/2016 and he has not made any nomination, leaving behind his legal heirs 1) Clementine Nicholas Dsouza (Wife), 2) Agostin Nicholas Dsouza (Son), 3) Natalin James Soj (Daughter), 4) Dolly Nicholas Dsouza (Daughter) & 5) Anita Carrasco (Daughter) and there are no any legal heirs except us. That legal heir No. 1 To 3 & 5 shall issue NOC in favour of my client Dolly Nicholas Dsouza (or in avour or my client Dolly Nicholas Dsouza and my client shall apply for transfer 100% share of the said Flat No. 405 in the society.

No. 40s in the society.

We hereby invites claims or objections from
the heirs of other claimants / objectors to
the transfer of 100% share of the deceased
member in the capital / property of the
society within a period of 15 days from the
publication of this notice, between 6 to 9 pm
in below mentioned address. If no claims /
objections are received within the period
received playes the society shall be true to rescribed above, the society shall be free to ransfer 100% share under the bye- laws o Date: 17/08/2021 SD/

(D. S. Ghugare-Advocate) C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist –Thane.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील विश्राम मधुकर सरमळकर हे प्लॉट क्र.१८ खोली क्र.बी–२०, गोराई(१) अजिंक्यतारा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, आरएससी-२२, गोराई(१), बोरिवली (प.) मुंबई-४०००९१ यांचे निर्देशनाअंतर्गत उपरोत्त खोली जागा जी त्यांचे वडिल यांच्या मालकीची होती. त्यांचे २५.१२.२००१ रोजी निधन झाले व त्यांची आई मनोरमा मधकर सरमळकर यांचे २६.०९.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे दोन कायदेशीर वारसदार अर्थात (१) श्रीमती माधुरी मधुसुदन रेवंडकर (उर्फ विमल मधुकर सरमळकर) (मुलगी), (२) श्री. विश्राम मधुकर सरमळकर हे आहेत. सदर खोली जागा उपरोक्त सदर खोली जागा अन्य इतर कायदेशीर वारसदारांची अनुमती व नाआक्षेपासह विश्राम मधुकर सरमळकर यांच्या नावे हस्तांतरण करण्यात येणार आहे.

आणि जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेबाबत आक्षेप, दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी माझ्याकडे माझ्या खाली दिलेल्या पत्त्यावर त्यांचे दावा पृष्ठचर्थ योग्य पुराव्यांसह सदर सचनेच्या तारखेपासन १४ दिवसांत कळवावे अन्यथा त्यांचे आक्षेप व दावा पढील कोणत्याही माहितीशिवाय त्याग केले आहेत असे समजले जाईल.

सही / -रवी के. दुबे, वकील एच२०३, पुनम सृष्टी, लतिफ पार्क मस्जिदजवळ, एस.के. स्टोन समोर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व). दिनांक:१७.०८.२०२१

३०.०६.२०२९ रोजी संपलेल्या

तिमाहीकरीता एकत्रित लेखापरिक्षीत

वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाख ईपीएस व्यतिरिक्त)

30.04.2029 30.04.2020

तारीख आकडे | संबंधित तिमाही

मागील वर्षात

संपलेली

928.80

3400.00

0.30

0.38

दर्शक रूपार्न

संपलेले वर्ष

39.03.7079

लेखापरिक्षित

3434.40

\$230.00

पांड नेग

व्यवस्थापकीय संचालक

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०३१२१९३९

संपलेली चालु

तिमाही/वर्ष ते

अलेखापरिक्षित

208.88

3400

0.40

0.46

संचालक मंडळाच्या वतीने व करित व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरित

नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लि.

नोंदणीकृत कार्यालय: ६२१, तुलसीयानी चेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:+९१ २२ २२०२५०९८/२२८८६२६७ फॅक्स:+९१ २२ २२०५०८४ सीआवएन: एल२७१००एमएच१९८५पीएलसी१४०३७९

ई-मेल:investor_relations@nsail.com वेबसाईट:www.nsail.com व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बाद्वारे सूचना देण्यात येते की, या कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१२.३०वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/ २०२०, ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्र क्र.०२/२०२१, १५ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) चे परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनमती मिळाली आहे. सदस्यांना सेन्टल डिपॉडिस्टरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) देण्यात येणाऱ्या विद्युत माध्यमातुन एजीएममध्ये उपस्थित राहता येईल

वरील परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/आस्टीएकडे नींद आहेत त्यांना विद्युत स्वरूपात पाठविण्यात आले आहेत. ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉडिटरी सहभागीदारकडे नोंद्र नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे.

वास्तविक भागधारणा कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, . भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (मागील व दर्शनी), पॅन, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड व पारपत्राची स्वसाक्षांकीत प्रत, ई-मेल नोंदणीकरिता कंपनी/निवंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे पाठवावी. डिमॅट भागधारणा कृपया तुमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि तुमच्या डीपीच्या सल्ल्यानुसार ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावे

सदस्यांनी नोंद घ्यावी की, ३५व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.nsail.com</u>, वीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com,</u> नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३४ल्या एजीएमची सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध होईल. सदस्यांना एजीएम सचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगने विद्युत स्वरूपात मत देण्याची संधी असेल. रिमोट ई-बोटिंग/एजीएम दरम्यान ई-बोटिंगची सविस्तर प्रक्रिया ज्या सदस्यांचे वास्तविक स्वरुपात शेअर्स आहेत आणि ज्या सदस्यांनी कंपनीकडे ई–मेल नोंद केलेले नाही त्यांना एजीएम सचनेत दिलेले आहेत

वरील माहिती ही कंपनीच्या सदस्थांना माहिती व फायद्याकरिता दिलेली आहे आणि एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार आहे.

> मंडळाच्या आदेशान्वये नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/ - अनुशा चांदवानी कंपनी सचिव सदस्य क्र.:एसीएस५४९७७

दिनांक: १६.०८.२०२१ ठिकाण: इंदोर

शाह यांच्या नावे मुक्त केले.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. <mark>निलय सुरेश शाह</mark> हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक असून जी त्यांनी १९ जुलै, २०२१ रोजीचे नोंदणीकृत वक्षीस खरेदीखत (दिनांक १९.०७.२०२१ रोजी दस्तावेज अनुक्रमांव बीआरएल९-८६७८ अंतर्गत संयक्त उपनिबंधक बोरिक्ली-९, मुंबई उपनगर यांच्याकडे नोंदणीकृत) अन्वये श्रीमती रेखा ऊर्फ रेखानेन सुरेश ऊर्फ सुरेशचंद्र शाह यांच्याकडुन प्राप्त केली आहे, त्यांच्याकडून खालील दस्तावेज हरवले/गहाळ झाले आहेत.

अ. मे. गुडविल विरुडर्स आणि (१) श्री. शैलेश एस. दलाल व (२) श्रीमती भारती शैलेश दलाल यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०८ जुलै, १९९१ रोजीचा मुळ करारनामा; आणि

 व. (१) श्री. शैलेश एस. दलाल व (२) श्रीमती भारती शैलेश दलाल आणि श्रीमती जयसुधा ऊर्फ जयसुधावेन चंद्रकांत शाह यांच्या दरम्यान झालेला दिनांक १८

जून, १९९२ रोजीचा मुळ विक्री करारनामा; तसेच अनुसुचीत मालमत्तेसंदर्भातील (यापुढे सदर दस्तावेज) मुद्रांक व पावत्या इत्यादीसह हरवले व गहाळ झाले आहे.

माझ्या अशिलांनी येथे घोषित केले आहे की, श्री. सुरेशचंद्र डी. शाह हे खालील अनुसुचीत मालमत्तेचे श्रीमती रेखा ऊर्फ रेखावेन सुरेश ऊर्फ सरेशचंद्र शाह यांच्यासह संयुक्त मालक होते. असे की, सदर श्री. सुरेशचंद्र डी. शाह यांचे २४.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी (१) श्रीमती रेखा ऊर्फ रेखावेन सुरेश ऊर्फ सरेशचंद्र शाह, त्यांची मुलगी (२) श्रीमती हरदी हेमल शाह व (३) श्री निलय सुरेश शाह अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक १९ जुलै, २०२१ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार (दिनांक १९.०७.२०२१ रोजी दस्तावेज अनुक्रमांक वीआरएल९-८६७६ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक वोरिवली-९, मुंबई उपनगर यांच्याकडे नोंदणीकृत) सदर (१) श्रीमती रेखा ऊर्फ रेखाबेन सुरेश ऊर्फ सरेशचंद्र शाह, त्यांची मुलगी (२) श्रीमती हरदी हेमल शाह यांनी त्यांचे अनुसूचीत मालमत्तेतील अविभाजीत शेअर माझे अशील अर्थात श्री. निलय सुरेश

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा सदर मुळ दस्तावेजावर किंवा भागावर मालकीत्व, तारण, अधिकार, मालकी हक्क, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यादी असल्यार त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता श्री. रोहन जे. चोथानी, वकील, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडुन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.बी-६०४, क्षेत्रफळ ४५८ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, पावापुरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, चक्रवर्ती अशोक ग्राम, अशोक चक्रवर्ती रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.९६, १२७ ते १३०, गाव वाढवण, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व

(रोहन जे. चोथानी) ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०८.२०२१ वकील

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. निलय सुरेश शाह हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक असून जी त्यांनी १९ जुलै, २०२ रोजीचे नोंदणीकृत वक्षीस खरेदीखत (दिनांक १९.०७.२०२१ रोजी दस्तावेज अनुक्रमांक नीआरएल९-८६७७ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक बोरिवली-९, मुंबई उपनगर यांच्याकडे नोंदणीकृत) अन्वये श्रीमती रेखा ऊर्फ रेखावेन सुरेश ऊर्फ सुरेशचंद्र शाह यांच्याकडून प्राप्त केली आहे, त्यांच्याकडून खालील दस्तावेज हरवले/गहाळ झाले आहेत.

अ. मे. गुडविल बिल्डर्स आणि (१) श्री. शैलेश एस. दलाल व (२) श्रीमती भारती शैलेश दलाल यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०८ जुलै, १९९१ रोजीचा मुळ

ब. (१) श्री. शैलेश एस. दलाल व (२) श्रीमती भारती शैलेश दलाल आणि श्री. चंद्रकांत मोहनलाल शाह यांच्या दरम्यान झालेला दिनांक १८ जून, १९९२ रोजीचा मुळ विक्री करारनामा;

तसेच अनुसुचीत मालमत्तेसंदर्भातील (यापुढे सदर दस्तावेज) मुद्रांक व पावत्या इत्यादीसह हरवले व गहाळ झाले आहे.

गझ्या अशिलांनी येथे घोषित केले आहे की, श्री. सुरेशचंद्र डी. शाह हे खालील अनुसुचीत मालमत्तेचे श्रीमती रेखा ऊर्फ रेखावेन सुरेश ऊर्फ सरेशचंद्र शाह यांच्यासह संयुक्त मालक होते. असे की, सदर श्री. सुरेशचंद्र डी. शाह यांचे २४.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी (१) श्रीमती रेखा ऊर्फ रेखावेन सुरेश ऊर्फ सरेशचंद्र शाह, त्यांची मुलगी (२) श्रीमती हरदी हेमल शाह व (३) श्री. निलय सुरेश शाह अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक १९ जुलै, २०२१ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार (दिनांक १९.०७.२०२१ रोजी दस्तावेज अनुक्रमांक बीआरएल९-८६७५ अंतर्गत संयुक्त उपनिवंधक बोरिवली-र, मुंबई उपनगर यांच्याकडे नोंदणीकृत) सदर (१) श्रीमती रेखा ऊर्फ रेखावेन सुरेश ऊर्फ सरेशचंद्र शाह, त्यांची मुलगी (२) श्रीमती हरदी हेमल शाह यांनी त्यांचे अनुसुचीत मालमत्तेतील अविभाजीत शेअर माझे अशील अर्थात श्री. निलय सुरेश शाह यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद्र मालमता किंवा सदर मुळ दस्तावेजावर किंवा भागावर मालकीत्व, तारण, अधिकार, मालकी हक्क, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्री. रोहन जे. चोथानी, वकील, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट वाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.वी-६०१, क्षेत्रफळ ५०७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, पावापुरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, चक्रवर्ती अशोक ग्राम, अशोक चक्रवर्ती रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.९६, २७ ते १३०, गाव वाढवण, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०८.२०२१ RURAN सही/-

M

व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेड

(पूर्वीची व्हाइंट ऑस्गॅनिक रिटेल प्रायव्हेट लिमिटेड)

नाद. काया.: ३१२ए, कलास प्लाझा, बहुभ वाग लन, घाटकापर (पूर्व), मुव			७१९०एमएच१९९९	श्पाटासा११८३६८	
	वित्तीय निष्कर्षांचा अहवाल		तिमाहीकरीता एव	रोजी संपलेल्या प्रत्रेत लेखापरिक्षीत र्षाचा अहवाल	
	(रु. लाख ईपी	एस व्यतिरिक्त)	(रु. लाख ईपी	एस व्यतिरिक्त)	
	30.08.2029	30.08.2020	३०.०६.२०२१	30,08,2020	
तपशिल	संपलेली चालु तिमाही /वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेली चालु तिमाही/वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	५८६.२४	२४६.७१	4८६.२४	0.00	
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	39.50	39	39.80	0.00	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	39.50	39	39.80	0.00	
कालवधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कचनंतर)°	-	-	-	-	
समभाग भांडवल	9090.6	9090.6	9090.6	3.0909	
मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्गुल्यांकित राखीव वगळून राखीव		-	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(क.90/-प्रत्येकी) अ) मूळ ब) सौमिकृत	0.3Ę 0.3Ę	0.2८ 0.2८	0.3Ę 0.3Ę	0.00	
उत्पन्न प्रतिभाग (थिशेष साधारण बाबनंतर)(रू.१०/-प्रत्येकी) अ) मूळ ब) सीमिकृत	0.3Ę 0.3Ę	0.2८ 0.2८	0.3Ę 0.3Ę	0.00	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक क्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://www.whiteorganicagro.com/ वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करित

व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेडकरिता

सही/ दर्शक रूपानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१२१९३९

93.06.2029

onelife

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र. ए३५६, रोड क्र. २६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे पश्चिम-४००६०४

महाराष्ट्रं दूर.क.:०२२-२५८३३२०६, फॅक्स:०२२-४१८४२२२८, सीआयएन:एल७४१४०एमएच२००७पीएलसी१७३६६०, ई-मेल: cs@onelifecapital.in वेबसाईट: www.onelifecapital.in

३० जून, २०२१ रोजी संपत्तेल्या तिमाहीकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकत्रित				
	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षात	३०.०६.२०२० अलेखापरिक्षात	३१.०३.२०२१ लेखापरिक्षात	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कारावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब	980.22	980.00	१६१.०६	६५६२२	
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निःवळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब	(६.५७)	29.29	(८.९५)	६.३८	
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब	(६.५७)	70.90	(८.९५)	Ę.0Ę	
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	(99.८९)	92.98	(99.82)	(4.84)	
नफा/(तोंटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(90.92)	20.66	(99.82)	(2.03	
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य र. १०/ – प्रती) मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	9385,00	9335.00	9335.00	9335,00	
गुन्मूंल्यांकित राखीव वगळून राखीव उत्पन्न प्रतिमाग (स.१०/ –प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकारिता)	(-)	-	-	1943.03	
मूळ व सौमिकृत	(90.0)	0,98	(0.09)	(80.0)	

			संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यवाजनातून एकूण उत्पन्न	9३७.५७	978.64	97.54C	42232
करपुर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	९६५	(8.90)	2.80	9.03
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	९६५	(8.90)	7.80	9.03

सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲप्ड डिस्वलोजर रिक्षायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.onelifecapital.in वेबसाईटकर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटकर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितौद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३.०८.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. संचालक मंडळाच्या वतीने व करिता

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड सही/-पांडु नैग व्यवस्थापकीय संवालक

दिनांक: १३.०८.२०२१ ठिकाण: ठाणे

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Regd Off: Unit no. 802, 8th Floor, Samarth Alshwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar, Off Link Road, Oshiwara, Andheri (west), "Mumbai, Maharashtra-400053 Email: anubhavindustrial@gmail.com, Website: www.hillks.com, Contact No: 022-68970244/45 CIN: L72100MH1985PLC282717 Statement of Standalone Unaudited financial Results for the Quarter ended

_	Security of the control of the contr	D 5	rwise state		
Sr.	Particulars		Year End		
No.		30-06-2021 (UnAudited)	31-03-2021 (Audited)	30-06-2020 (UnAudited)	31-03-2021 Audited
1	Revenue from Operations	271.32	10.40	1.94	1008.1
II	Other Income	0.00	1.18	0.00	1.1
Ш	Total Revenue (I+II)	271.32	11.58	1.94	1009.3
IV	Expenses				
	(a) Cost of Materials consumed	0.00	0.00	0.00	0.0
	(b) Purchases of stock-in-trade	0.00	0.00	0.00	0.0
	(c) Changes in inventories of finished goods,				
	work-in-progress & stock-in-trade	0.00	(42.53)	0.00	(42.5
	(d) Employee benefits expense	10.72	13.25	16.62	61.
	(e) Finance Costs	0.00	0.23	0.28	1.0
	f) Depreciation and amortisation expense	2.19	2.03	1.83	7.5
	(g) Other expenses	261.72	32.40	5.37	955.
	Total expenses(IV)	274.63	5.38	24.10	984.
v	Profit/(loss) before exceptional items and tax (III - IV)	(3.31)	6.20	(22.16)	25.0
vi	Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.
vII	Profit/ (loss) before exceptions items and tax(V-VI)	(3.31)	6.20	(22.16)	25.
VIII	Tax Expense	(0.01)	0.20	(22.10)	20.
VIII	(1) Current Tax	0.00	0.00	0.00	6.
	(2) Deferred tax	0.00	0.00	0.00	(1.1
ΙX		0.00	0.00	0.00	(1.1
1.	Profit /(loss) for the period from continuing operations(VII-VIII)	(3.31)	6.20	(22.16)	20.
х		0.00	0.00	0.00	0.
XI	Profit/(Loss) from discontinued operations	0.00	0.00	0.00	
XII	Tax expenses of discontinued operations	0.00	0.00	0.00	0.
All	Profit/(Loss) From discontinued operations	0.00	0.00	0.00	0.
XIII	(after tax) (X-XI) Profit/(Loss) for the period (IX+XII)	(3.31)	6.20	(22.16)	20.
XIV	Other Comprehensive Income	(0.01)	0.20	(22.10)	20.
AIV.	[[[[[[[[[[[[[[[[[[[
	A. (i) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.
	(ii) Income tax relating to items that will not be				
	reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.1
	B. (i) Items that will be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.
	(ii) Income tax relating to items that will be	3.03			
	reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.
xv	Total Comprehensive Income for the period (XIII+XIV)				
	Comprising Profit (Loss) and Other comprehensive				
	income for the period)	(3.31)	6.20	(22.16)	20.
XVI	Paid up equity share capital	(/		, , , ,	
	(Face value of Rs.10/- each)	507.90	507.90	507.90	507.
IIVX	Earnings per equity share (for continuing operation):				
	(1) Basic	(0.07)	0.12	(0.44)	0.
	(2) Diluted	(0.07)	0.12	(0.44)	0.
XVIII				,,	
	(1) Basic	0.00	0.00	0.00	0.
	(2) Diluted	0.00	0.00	0.00	0.
XIX	Earnings Per equity share	5.00	0.00	0.00	0.
	(for discontinued & continuing operation)				
	(a) Basic	(0.07)	0.12	(0.44)	0.
	led mercia	(0.07)	0.12	(0.44)	0.

The said results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their meeting

held on 14th August, 2021. Figures for previous year/period have been regrouped/ rearranged wherever considered necessary, to confirm

to the classification for the current quarter/year. The Statutory Auditors of the Company have carried a Limited Review of the above results as per Regulation 33

of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 01st April, 2017 and accordingly, the above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

For HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Rajeev Padhye

DIN:07064915

Digitally signed by RUPA: NUMBARSHAK

Date: 2021.08.17

17:18:16 +05'30'